

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ६१८९/२१

टोकन क. ५१२०२००००३५७

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार

व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क. ३९९०००८७०२५००

अर्जदार यांनी दिनांक १०/०२/२०२० रोजी श्री/श्रीमती

पंडित नामदेव शिंदे

पत्ता क. के. के. ३५३ समोर, उल्हासनगर-४ (जुना क. ३९/३१६४) महानगरपालिका कर आकारणी

मालमत्ता क. ३९९०००८७०२५०० नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री/श्रीमती

माधोदेवी की. कसे

या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ ६० चौ. फुट

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा

तपशिल खालीलप्रमाणे.

१ कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२करीता

- १) श्री. पंडित नामदेव शिंदे व श्री. माधोदेवी की. कसे
- २) माधोदेवी की. कसे व श्री. पंडित नामदेव शिंदे
- ३) माधोदेवी की. कसे व श्री. पंडित नामदेव शिंदे
- ४) माधोदेवी की. कसे व श्री. पंडित नामदेव शिंदे

उपरोक्त कागदपत्रांमध्ये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

(लिपिक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथ पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क. ३९९०००८७०२५०० करीता श्री पंडित नामदेव शिंदे अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

(कर निरीक्षक)

कर निरीक्षक यांना अखाला नुसार प्रस्तावित

उप कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500.00
Receipt No.	108255/1182
2021/2022	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



वॉक ऑफीस-६/१८९/२०२१
 Reg.No. 4120200003547

Date **20** / 01 / 2022
 Sr No **39DO008702400**

TO,
SHRI . PANDIT NAMDEO AHIRE
OPP. BK. A- 353
ULHASNAGAR- 4

Sub:- Mutation of Entry as an OCCUPIER in respect of Property bearing
 Sr No **39DO008702400** of Mpl Assessments Register.
 Ref: Your Notice Dated .17 /02/2020

Sir/Madam,

Your name has been entered in place of **MAYADEVI B KASBE** under Ward No. 39 Property No **39DO008702400** person primarily liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1	Copy of sale deed & Index-I Registered	NO. -----	Dt. -----
2	Conveyance Deed [CD]	NO -----	Dt. -----
3	Change of Name effected by Sub Divisional Officer Ulhasnagar	NO -----	Dt. -----
4	Partition deed registered with Registrar of Assurance	NO -----	Dt. -----
5	Gift deed registered with Registrar of Assurance	NO -----	Dt. -----
6	Mortgage deed registered with Registrar of assurance	NO -----	Dt. -----
7	Release deed registered with Registrar of Assurance	NO -----	Dt. -----
8	Heirship Certificate granted by court	NO -----	Dt. -----
9	Death Certificate of deceased	NO -----	Dt. -----
10	Indemnity bond/possession letter/affidavit	NO -----	Dt. -----
11	Objection Notice published in the Newspaper namely DHANASH DHARI	NO -----	Dt. - 01 / 02 / 2020
12	Applicant Pratgyaptra	NO -----	Dt. 17 / 02 / 2020
13	Unregistered Instrument attested or by Notary AGREEMENT OF SALE	NO 655/19	Dt. 16/ 05 / 2008
14	Unregistered instrument attested by Notary Namely POSSESSION LETTER	NO -----	Dt. -----
15	Unregistered instrument attested by Notary Namely INDEMNITY BOND	NO 215 / 185	Dt. 28/01/2020

This is only a mutation of entry for the purpose of primary Inability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

RARDSREP